### INVESTMENT CHECK

# PEs checking in hotels more frequently now

With over 300 million Indians

online and growing rapidly, sev-

eral players including new and

established ones are focused on

bringing quality budget accom-

modation online across the

country. While the availability

of this new inventory works for

online aggregators such as

FabHotels, growing business

travel to India is fuelling

demand for high-end hotels

that companies such as Samhi

Tourism shows that domestic

tourist visits to states/union

territories (UTs) grew by 15.5 per

cent y-o-y to 1.65 billion (provi-

sional) during 2016. The top 10

states/UTs are accounting for

about 84.2 per cent to the total

number of domestic tourist vis-

its. Foreign tourist arrivals

(FTAs) in India increased 19.5

Data from the Ministry of

are building.

Economic revival fuels interest in both budget and business hotels



SHUBHAM PARASHAR

Mumbai, 5 August

ill a few years ago, business of standalone budget hotels such as Exotica on Noida Expressway could hardly be of interest to marquee global financial companies such as Goldman Sachs. But things change.

Last month, Goldman Sachs Investment Partners along with Accel Partners invested \$25 million in FabHotels, an online aggregator of budget hotels such as Exotica. To be sure. budget is not the only segment that is attracting private equity or venture capital firms. Last year, Goldman Sachs invested \$66 million in Samhi Hotels, which has high-end hotels under partnership with Marriott, Starwood, Hyatt and Accor

In the last five years, Indian hospitality industry including

PUBLIC NOTICE

Bhagwan Nagrani the owner of Flat No.6A/

2401. Sapphire Heights CHS Ltd

Kandivli(E), Mumbai 400 101, died intestate

Nagrani has applied for the membership of

We hereby invites claims or objections from

the heir or heirs or other claimant or claimants objector or objectors to the transfer of the said

shares and interest of the deceased member

in the capital/property of the society within a

period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents

and other proofs in support of his/her/their

claims/objections for transfer of shares and

interest of the deceased member in the capital

property of the society. If no claims/objections

are received within the period prescribed above, the society shall be free to deal with

the shares and interest of the deceased

member in the capital/property of the society

Legal Remedies

the technology-led aggregators cent of the total hotel inventory such as Oyo Rooms has seen is currently available online. investments worth over \$700 million from the likes of Blackstone, APG, Sequoia Capital across 37 deals.

"We see significant growth potential in the budget lodging market in India and believe it is ripe for disruption," said Shweta Bhatia, head of Asia investments at the Venture Capital and Growth Equity team at Goldman Sachs Investment Partners.

Also, last year following the investment in Samhi Hotels, Soniov Chatteriee, chairman of Goldman Sachs India, said, "On the back of reform momentum, India is witnessing a steady recovery in economic activity driven by domestic demand. We anticipate this to lead to an upturn in the hotel sector."

A report by Google India pointed out that only 20 per

Largest funding rounds in the last few years

Year	No. of deals	Amount in \$ m	n
2016	6	167	
2014	10	162	
2015	8	157	
2012	4	135	
2017 (YTD)	4	61	
2013	5	24	

Top 5 investments in last five years

Y	ear	PE Firms	Amount in \$ mn	
2	015	Softbank Corp, Sequoia Capital India, Lightrspeed Ventures, Green oaks Capital	100	
2	012	APG	90	
2	016	Goldman Sachs	66	
2	016	Softbank Corp	62	
2	014	Golsman Sachs	40	

ZOIT GOISINGII SACIIS			TU							
	Investr	nvestments in 2017								
	Month Company		Investor		Amount in \$ mn					
	Jul '17	Fab Hotels	Accel India, Goldman Sad	hs	25					
	May '17	Keys Hotels	Berggruen Holdings		31					
	May '17	V Resorts	Seedfund, RB Investmen	ts	NA					
	Mar'17	Mint Stay	Banyan Tree Growth Capi	ital	5					
		Solutions								

Source: Venture Intelligence

630,000 in May 2017. FTAs on etourist visa increased 55.3 per cent year-on-year to 68.000 in May 2017.

Global consultancy firm KPMG in a report said India was expected to move up five spots to be ranked among the top five business travel market globally by 2030. Business travel spending in the country was expected to treble until 2030 from \$30 billion in 2015, it said. "Hotel industry is

per cent year-on-year to seeing interest from private equity for both asset light and asset heavy models as rising economy is fuelling demand for both budget and business hotels," said Arun Natarajan. founder Venture Intelligence.

> "While budget hotels are largely targeting sales representatives travelling to small towns, premium hotels are looking for opportunity from rising business travel

## PE inflows, exits at an all-time high in H12017

activity from Canadian pension

funds who have been involved

in some of the larger invest-

ments made during the year.

In aggregate, they invested

more than \$2 billion across six

deals in 2017. There were 26

deals of deal value \$100 million

and above, aggregating \$7.7 bil-

lion and accounting for 68 per

cent of the investments during

On a quarterly basis, invest-

ments increased 93 per cent in

value (\$7.1 billion against \$3.7

billion in 2Q2016) with deal vol-

umes remaining similar. The

growth was driven by sharp

increase of 103 per cent and 133

per cent in buyout and growth

deals respectively. The second

quarter of 2017 demonstrated

the best quarterly performance

recorded by both buyout (\$1.9

billion across 11 deals) and

growth (\$3.1 billion across 47

deals) deals in over a decade. From a sector perspective.

financial services, technology

and real estate were the leading

sectors in terms of investments

both in H12017 and Q22017.

Financial services recorded

\$3.4 billion across 51 deals in

H12017 and \$2.5 billion across

33 deals in Q22017, the highest

half yearly and quarterly num-

bers recorded by any sector in

over a decade, mainly due to

the large \$1.4 billion Softbank's

Exits grew 53 per cent by value

in H12017 (\$4.8 billion Vs \$3.1

billion in H12016) and 50 per

cent by volume (129 deals

against 86 deals in H12016) -

the best half yearly perform-

ance since 2009, driven by

increase in open market and

secondary divestments. Exits

via open market recorded \$1.9

billion (60 deals), five times of

the value recorded in H12016

and highest ever half yearly tal-

investment in Paytm.

H12017.

RANJU SARKAR New Delhi, 5 August

PE/VC investments in India in the first half (H12017) and second quarter (Q2017) have witnessed a sharp increase on the back of large deals in excess of \$300 million each.

H12017 and Q2017 recorded the highest investments in a half year and quarter respectively, consultant EY said in a statement. "India is clearly maturing as a PE market with bigger and more complex deals becoming more common place. Bigger size deals and buyouts are both a testament," said Mayank Rastogi, partner and leader for PE.

"Improving exit performance, blockbuster exits over the last couple of years, further supported by buoyant capital markets has also helped PE funds reaffirm their India thesis. There is massive amount of dry powder available globally and most global funds are keenly looking for investment opportunities in India," he said.

### **Investments**

Investments increased 41 per cent in value (\$11.2 billion as against \$8.0 billion in H12016) despite a marginal decline in deal volume (298 deals versus 310 deals in H12016). Both buyout (\$2.2 billion across 18 deals) and PIPE deals (\$1.9 billion across 23 deals) recorded strong growth in H12017 of 76 per cent and 72 per cent respectively. The first half of 2017 saw a record high of 18 buyouts.

Aggregate investment value was led by minority growth capital deals with 41 per cent of the aggregate investments (\$4.6 billion invested across 78 deals in H12017, a growth of 35 per cent over H12016). Early stage/VC deals continued to dominate the deal volumes accounting for 50 per cent of all deals in H12017.

### **H12017: KEY DEAL TAKEAWAYS**

- PE/VC investments record \$11.2 billion in H12017 against \$8.0 billion in H12016
- Large deals drive increase, with eight \$300 million plus deals in H12017 as compared to seven in al
- Exits up 53 per cent by value, 50 per cent by volume at \$4.8 billion across 129 deals. Exits mainly via open market and secondary deals

ed \$1.8 billion (26 deals), eight times of the value recorded in H12016 and highest ever half yearly tally for secondary sales. IPO markets have been quite active as well with 6 PE backed IPOs in H12017 (8 in H12016).

Quarterly comparison shows a 2.6 times jump in exits value (\$2.8 billion Vs \$1.1 billion in 202016), again driven by open market and secondary exits. There were 4 PE backed IPOs in the second quarter of 2017.

June 2017 quarter recorded 34 per cent increase in value of exits versus same period last vear (\$550m across 12 exits against \$409m across 14 exits in June 2016 quarter). Financial services (\$1.6 billion across 31 exits), technology (\$1 billion, 13 exits) and life sciences (\$756 million across 23 exits) were the top sectors for exits in H12017

### Fund raise

The total funds raised in the first half of 2017 stood at \$2 billion, a 30 per cent decline compared to H12016, but a 54 per cent increase over H22016. Further, on a quarterly basis funds raised declined by 24 per Exits via secondary sale cent to \$719 million compared Also, H12017 saw significant (sale to other PE funds) record- to \$942 million last year. The

### AYOKI MERCHANTILE LIMITED Pepsi turns over forecast accuracy to AI

legd. Office: Laxmi Commercial Centre, Room No 405 Hh Flr, Senapati Bapat Marg, Dadar(w), Mumbai 400028 Email: ayokimerchantile@gmail.com

CIN - L17120MH1985PLC034972

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of Ayoki Merchantile Ltd, will be held on Friday, the 11th day of August, Banerjee Road, Kolkata - 700 014

result of the Company for the quarter and year ending June 30, 2.Any other matters with the

permission of the Chairman. For Ayoki Merchantile Limited G L Kundu

Advocates, High Court Office No.15, 2nd Floor Andheri (W), Mumbai 58 Ph: 26244850/26248632

Place: Mumbai

**GIREESH BABU** 

Chennai, 5 August

In tune with the increase in the digital disruption in the fastmoving consumer goods 1.To Consider the audited financia (FMCG) industry, PepsiCo India has said that it has stopped conducting forecast accuracy by humans and has assigned the job to machines.

The company has a machine that uses artificial intelligence for all stock CEO, India Region, PepsiCo keeping units (SKUs) which India Holdings Pvt Ltd. are two years old for forecast

MAHAGENCO

sales, unit managers and unit conclave organised by the planners was 67 per cent for All-India the top 15 SKUs, while the machine it was predicting 72 per cent. "For the last two months,

we stopped forecast accuracy with humans. It is completely machine run. It is only for new innovation and new products that the marketing team predicts something," said D Shivakumar, chairman and

He was speaking or accuracy. Two months ago, digitisation was disrupting now the criterion is to look at the company recognised that the FMCG industry at the the social media following of the forecast accuracy from first regional management these celebrities.

E-TENDER NOTICE-

38/2017-18

Management Association and Madras Management Association. This month, the forecast accuracy from the machine is 75 per cent, which nobody would ever think possible. The distributor claims are settled in three hours.

"Every aspect of the balance sheet is being disrupted," Shivakumar added. Earlier, PepsiCo used

celebrities to promote brands based on their recent succe

### IiCAS pulls down prices of set-top boxes iected demand of cable set- was ₹29.99 crore, of which KIRAN RATHEE

Chennai, 5 August

Development of an Indian conditional access system (iCAS) and growing digitisation of broadcasting have brought down prices of set-top boxes as the software cost has declined to ₹50 per device from ₹500 in 2011.

cheaper than in 2011 when a to sell for ₹2,200. The government estimates the pro-

top boxes will soon reach 70 million. The government had

announced digitisation of cable TV in 2011 but at that time there used to be a shortage of set-top boxes and their prices were high. To tackle the problem, the Ministry of Electronics and IT (MeitY) A quality digital set-top announced the iCAS project box costs ₹1,250-1,300, far in 2013 and in 2014. The ByDesign India said, "Set-top project was awarded to poor quality set-top box used ByDesign India, a Bangalorebased company.

The iCAS project outlay

MeitY's support was ₹19.79 crore. iCAS, or local CAS, was developed by ByDesign India in 2015 and commercially launched last year.

iCAS is available to local manufacturers of set-top boxes at \$0.5 per licence, against the \$4-5 per licence for foreign CAS for a three-year period.

An executive with box prices have come down because the software platform cost has declined from \$4 per box to \$0.5."

11 THAKKERS

Place: Mumbai

Date : 06/08/2017

laws of the society.

### THAKKERS DEVELOPERS LTD. Regd. Office : 37/39, 3rd Floor, Kantol Niwas, Modi Street, Fort, Mumbai- 400 001. Admin Off: 7 Thakkers, Near Nehru Garden,Nashik-422001

CIN:- L45200MH1987PLC043034 NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the 'Securities

And Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations 2015', that the meeting of Board of Directors of the company will be held on Monday, August, 14, 2017 at administrative office to inter alia consider and take on record Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2017.

The trading window will remain close for all insiders of the company from 11th August, 2017 to 16th August, 2017 and would re-open on 17th August, 2017.

The information is also available on the website of the Company at www.thakkersdevelopers.com and on the website of the Stock Exchange at

www.bseindia.com.
For THAKKERS DEVELOPERS LTD. ( NARENDRA M. THAKKER )

Date:04/08/2017

### NOTICE

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies

1 AHP/e-tender 94/Code 53810:- Procurement of CI fittings

(200NB, 300NB) Required for Ash Handling Plant, Paras

2 CHP/e-tender 95/Code 55329:- Overhauling of Cummins

engines with required spares having models VTA-28-L, NTA-

855-LBC & KT-1150-C, fitted on dozers & locomotives. Esti.

3 WTP/e-tender 96/Code 55330:- Bi-Annual contract for

attending barrage gate leakages of Paras barrage & lower

Mun barrage at Balapur of TPS Paras. Esti. Cost:- Rs.

Selling period for above tender Sr.No. 1 from 06.08.2017

to 26.08.2017 Submission on dated 27.08.2017 at 16.00

Selling period for above tender Sr.No. 2 to 3 from 06.08.2017

to 20.08.2017 Submission on dated 21.08.2017 at 16.00

Note: - For details please see our web site:

TPS.Esti. Cost:- Rs. 11.580 Lacs EMD:-Rs.15080/-

Cost:- Rs. 60.916 Lacs EMD:-Rs.64420/-

6.565 Lacs EMD:-Rs.10070/-

http://www.sets.mahagenco.in

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 766 OF 2017

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companie Act, 2013 and rules framed there under as in force from time to time;

NOTICE

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under as in force from time to time; AND

In the matter of Scheme of Amalgamation of MASCOT SHELTERS PRIVATE LIMITED, the First Transferor Company and SHREE AMBIKA KNITTING MILLS PRIVATE LIMITED, the Second Transferor Company with MASCOT CAPITAL AND MARKETING PRIVATE LIMITED, the Transferor Company with MASCOT CAPITAL AND MARKETING PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Gangotri Glacier Annex, Kavesar Opp Vijay Nagari, Thane (West) 400607, Maharashtra, India ... Applicant Company

Notice and Advertisement of Notice of the Meeting of Members

Notice is hereby given that by an Order dated the 26th July, 2017, the Mumbai Bench of the National Company Law Tribunal, has directed a Meeting to be held of Equity Shareholders of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the amalgamation proposed to be made between the Applicant Company and the Equity Shareholders of the said Company. In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of equity shareholders of the said company. In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of equity shareholders of the said company will be held at 2nd Floor, Gangotti Glacier Annex, Kavesar, Opp. Vijay Nagari, Thane-400607, Maharashtra, India, on Monday, September 11, 2017 at 12.00 noon at which time and place the said equity shareholders are requested to attend.

Copies of the said Scheme and of the statement under Section 230 are enclosed along with this Notice and also can be obtained free of charge at the registered office of the Company or at the office of its advocates M/s Rajesh Shah & Co. at Office No-16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Opposite Welcome Hotel, Fort, Mumbai, Maharashtra - 400001. Persons entitled to

meeting.

Forms of proxy can be obtained at the registered office of the Company.

The Tribunal has appointed Mr. Arvind Kamath, Director, or failing him, Mrs. Prajwa Kamath, Director, as chairperson of the said meeting. The above mentionec amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approva of the Tribunal.

Dated this 31st day of July, 2017

Sd/-Arvind Kamath Chairperson appointed for the meeting DIN: 00656181

CHIEF ENGINEER, MAHAGENCO, TPS PARAS

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 765 OF 2017 the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

n the matter of Scheme of Amalgamation of MASCOT SHELTERS PRIVATE LIMITED, the First Transferor Company and SHREE AMBIKA KNITTING MILLS PRIVATE LIMITED, the Second Transferor Company with MASCOT CAPITAL AND MARKETING PRIVATE LIMITED, the Transferee Company. SHREE AMBIKA KNITTING MILLS PRIVATE LIMITED, a company incorporated

inder the Companies Act, 1956 having its registered office at W 89-90, Additiona MDC,Anandnagar,Ambarnath, Thane 421501,Maharashtra,India

MIDC. Anandnagar, Ambarnath, Thane 421501, Maharashtra, India ...Applicant Company
Notice and Advertisement of Notice of the Meeting of Members
Notice and Advertisement of Notice of the Meeting to Meeting to be held of Equity Shareholders of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the amalgamation proposed to be made between the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the amalgamation proposed to be made between the Applicant Company and the Equity Shareholders of the said Company. In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of equity shareholders of the said company will be held at 2nd Floor, Gangotri Glacier Annex, Kavesar, Opp. Vijay Nagari, Thane-400607, Maharashtra, India, on Monday, September 11, 2017 at 1.00 p.m. at which time and place the said equity shareholders are requested to attend.
Copies of the said Scheme and of the statement under Section 230 are enclosed along with this Notice and also can be obtained free of charge at the registered office of the Company or at the office of its advocates M/s Rajesh Shah & Co. at Office No-16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Opposite Welcome Hotel, Fort, Mumbai, Maharashtra - 400001. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at W89-90, Additional MIDC, Anandnagar, Ambarnath (East), Thane-421501, Maharashtra, India, not later than 48 hours before the meeting.

Forms of proxy can be obtained at the registered office of the Company.

The Tribunal has appointed Mr. Arvind Kamath, Director, or failing him, Mrs. Prajwal Kamath, Director, as chairperson of the said meeting. The abovementioned amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Dated this 31st day of July, 2017

Sd/-Arvind Kamath Chairperson appointed for the meeting DIN: 00656181

NOTICE BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 764 OF 2017 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013);

Sunday Business Standard

**MUMBAI EDITION** 

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and

printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and published at 3rd & 4th Floor, Building H, Paragon

Editor : Shyamal Majumdar

RNI NO. : MAHENG/2007/28487

Readers should write their feedback at feedback@bsmail.ir

Fax: +91-22-24978456-68

For Subscription and Circulation enquiries please contact:
Ms. Mansi Singh Head-Customer Relations
Business Standard Private Limited, Nehru House, 4, Bahadur Shah Zafar Marg , New Delhi - 110 002

E-mail: subs\_bsdel@bsmail.in "or sms, SUB BS to 7007" Overseas subscription: (Mumbai Edition Only) One year subscription rate by air mail INR 39950 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and

knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expect-

Rusiness Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertise

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite dvil and criminal

No Air Surcharge

ments accepted in good faith and published by it. Any claim related to the adve be directed to the advertisers concerned.

ium, Opp. Century Mills, P. B. Marg, Worli, Mumbai - 400 013

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under as in force from time to time; AND

In the matter or sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed there under as in force from time to time; AND
In the matter of Scheme of Amalgamation of MASCOT SHELTERS PRIVATE LIMITED, the First Transferor Company and SHREE AMBIKA KNITTING MILLS PRIVATE LIMITED, the Second Transferor Company with MASCOT CAPITAL AND MARKETING PRIVATE LIMITED, the Transferor Company.
MASCOT CAPITAL AND MARKETING PRIVATE LIMITED, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 2nd Floor, Gangotri Glacier Annex, Kavesar Opp Vijay Nagari, Thane (West) 400607, Maharashtra, India
... Applicant Company
Notice and Advertisement of Notice of the Meeting of Members
Notice is hereby given that by an Order dated the 26th July, 2017, the Mumbai Bench of the National Company Law Tribunal, has directed a Meeting to be held of Equity Shareholders of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification, the amalgamation proposed to be made between the Applicant Company and the Equity Shareholders of the said Company. In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of equity shareholders of the said screen as directed therein further notice is hereby given that a meeting of equity shareholders of the said Scheme and of the statement under Section 230 are enclosed along with this Notice and also can be obtained free of charge at the registered office of the Company or at the office of its advocates Mys Rajesh Shah & Co. at Office No-16, Oriental Building, 30, Nagindas Master Road, Opposite Welcome Hotel, Fort, Mumbai, Maharashtra - 400001. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at 2nd Floor, Gangotri Glacier Annex, Kavesar, Opp. Vijay Nagari, Thane-400607, Maharashtra, India, not later than 48 hours befor

48 hours before the meeting.
Forms of proxy can be obtained at the registered office of the Company.
The Tribunal has appointed Mr. Arvind Kamath, Director, or failing him, Mrs. Prajwa Kamath, Director, as chairperson of the said meeting. The above mentioned amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approva of the Tribunal. Dated this 31st day of July, 2017

Sd/-Arvind Kamath Chairperson appointed for the meeting DIN: 00656181

NHPC Limited
(A Government of India Enterprise) Corporate Identification Number (CIN)-L40101HR1975GOI032564

Subansiri Lower HE Project (Tel# 03752 269296 EMail: nhpcslp\_proc@rediffmail.com)

The last date for submission of e-tender no 2017\_NHPC\_210624\_1 is extended up to 18-8-2017 (5.00PM). For details visit www.nhpcindia.com and eprocure.gov.in

A Meeting of Board Meeting of the Compan

**AVANCE TECHNOLOGIES LIMITED** CIN NO: L51900MH1985PLC035210 Regd. Off.: C-307, Crystal Plaza Premise Co-operative Society Limited, Opp Infinity Mall

New Link Road, Andheri(West).

Mumbai- 400053 Phone: 022-65652123 Email: info@avance.in. avancetechnologiesltd@gmail.com Web: www.avance.in

**NOTICE** 

is Scheduled to be held on Monday, 14 August, 2017 at 4.30 p.m. at its Registered Office to inter alia, consider, approve and take on record, the Unaudited Financia Results for the Quarter ended on 30th June 2017and any other matter with permission of the Chair.

Company's website at www.avance.in and may also be available on Bombay Stocl Exchange website at www.bseindia.com For Avance Technologies Limited

The said intimation is also available of

Srikrishna Bhamidipat Place : Mumbai Managing Director DIN: 02083384

Date: 06.08.2017 EAST COAST RAILWAY

### (ORAPUT-SINGAPUR ROAD DOUBLING

PROJECT: CONSTRUCTION WORK e-Tender Notice No. ETCECONIBBS

2017107. Dated: 03.08.2017 Name of Work: KORAPUT-SINGAPUR
ROAD DOUBLING PROJECT:
PREPARATION OF DETAILED DESIGN,
DRAWINGS AND ESTIMATE FOR THE
PROPOSED TUNNELS BETWEEN KM.
33.453 (FROM KORAPUT) TO KM.
61.310 (FROM KORAPUT) AND OTHER
ALLIED WORKS IN CONNECTION WITH ALLIED WORKS IN CONNECTION WITH

CONSTRUCTION OF DOUBLING BETWEEN BAIGUDA - LAXMIPUR STATIONS. Approximate Cost of the work: ₹296.95 Lakhs, EMD: ₹2,98,480/-, Cost of Tender Document : ₹10,000/-, oletion Period of the work: 09

Date and time of closing of tender: At 1200 hrs of 12.09.2017

No manual offers sent by Post/Courier/ Fax or in person shall be accepted against such e-Tenders even if these are submitted on firm's letter head and eceived in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any onsideration.

Note : The prospective tenderers are advised to revisit the website fifteen days before the date of closing of tender to note any changes / corrigenda issued for this tender.

available in website http://www.ireps.gov.in.

PR-89/CA/17-18

**NORTH WESTERN RAILWAY** E-Tender

### DRM(S&T) NWR, Ajmer on behalf o the President of India invites E-Tende for the following work up to 15.00 Hrs On the mentioned date. Tender No.

1. DRM-S&T-14-2017-18, **2.** DRM S&T-15-2017-18, **3.** DRM-S&T-16 2017-18. 4. DRM-S&T-17-2017-18 5. DRM-S&T-31-2016-17(Re-tender) Name of Work: 1. Provision of two way Mic system on UTS, PRS 8 Enquiry counters at Al, A, B Categor Station over Ajmer Division. 2. Ajme Division: Provision of station securcommunication equipment at MD, Al & ABR. 3. Ajmer Division: Improvement of Telecom wiring in DRM Office and Station area at Ajmer. 4. Replacement and strengthening o Telecom infrastructure over Ajme Division. 5. Ajmer Division: Annual Maintenance of Data Loggers Cromption Greaves make at 10 Stations of Ajmer Division for Six (06 Months. **Approximate cost of work 1.** Rs. 586118.50, **2.** Rs. 993400.20 **3**. Rs. 2218072.40. **4**. Rs 1288430.46, **5**. Rs. 409832.80 Earnest Money: 1. Rs. 11730.00, 2 Rs. 19870.00, **3.** Rs. 44370.00, **4.** Rs. 25770.00, **5.** Rs. 8200.00; **Date &** Time of opening E-Tender: 11.09.2017 at 15.30 Hrs. The details of above E-Tender are available on website www.ireps.gov.in. 704-AM/17 Please join us on FE/NWRailways

Complete information including e-tender documents of the above e-tender Chief Administrative Officer (Con)

# मराठा विद्या प्रसारक समाज सस्येच्या

प्रवाषिक निवडणकाला स्ग

या संस्थेची पचवार्षीक निवडणुकीला आता रग स्थानिक्, मुडळींकुड्न, नियोजनबद्धरित्या कापण्यात असलेले अंबादास बनकर यांच्या उमेदवारीचा पत्ता भरण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा वर्षापासून येवला, दि. ५ : मराठा विद्या प्रसारक समाज आहे. तरी कुणालाही आपत्ती किंवा हरकत कार्यालयीन अनेक संबंधितांना विनंती केली माझ्या नावावर करण्यासाठी क्षेत्रीय व कार्यालय, घाटकोपर, मुंबई येथे आपली तकार करावा असेल तर १५ दिवसांत आर.टी.ओ. कामकाज उत्कृष्टपणे करण्यात माहिर

प्राथी:- ब्राहदेवी जयप्रकाश पांडे मुंबई-४०० ०७८ पत्ता:- रूम न. ०२ महादेव यादव चाळ टैंक रोड, जमील नगर, भांडूप (F)

> त्यामुळ खिडक्या, वराच परवाक न कार्य ... कंपन पावली.शहरातील शाहूनगर, शिंदे नगर, अपेक्षा आहे त्यांचे काम करु, असे सांगितले होते. त्यामुळ देशवत बनकर सोडून कोणालाही उमेदवारी द्या. एँड. माणिकराव शिंदे यांनी उघड- उघड विरोध पवार यांच्याकडे जोरदार फिल्डींग लावली होती. पत्ता कट करण्यासाठी पॅनलच्या नेत्या निलीमाताई निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधकांनी बनकरांचा

# राष्ट्रवादी यु तिथे शास्त्रा व शास्त्रा तिथे झाड उपक्रमास प्रारम

काँग्रेसचे शहराध्यक्ष अनाद अंतर्गत नाशिक शहरात पक्षाकडून सुरु करण्यात वाढीदवसानिमत्त राष्ट्रव माजी उपमुख्यमंत्री अजि तिथे शाखा व घर तिथे झ कांबळे , दि.५ ऑगस न नूल चिके पामना न आगाम न नाशक उपक्रमाला तेथे शाखा १०० ह्म शहराध्यक्ष आहे. या अभिनव

मात येणार भत्तचा ज मालमत्तेची परस्पर विक्री करून फायनान्स कागदपत्रे सादर करून खरेदीखत लिहून देऊन तारण ठेवून लाड यांनी बँकेकडून ८ लाख जमान नतर नगर अवन का-आप. वकेकड ठेवलेली असतांना आरोपींनी संगनसताने ८५ हजार रूपयांचे कर्ज घेतले. दरम्यान सहायक दोन्ही ठिकाणी सदरची प्लॉट जमीन तारण आवास फायनान्स व नगर अर्बन बंक अशा लक्षात घेता राष्ट्रवादी प्रदेश युवक लोकसभा व यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक यावेळी बोलतांना संग्राम कोते पाटील बळकटी प्राप्त होणार आहे. आगामी साधून गाव तिथे शाखा व घर तिथे झेंडा आजत पवार याच्या वाढिदेवसाचे औचित्य म्हणाले की, राज्याचे माजी उपमुख्यमंत्र हे अभियान हाती घेण्यात आले आहे. निबंधक कार्यालयाकडे खोटी विधानसभा निवडणुका

केला आहे. जणांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल नजीर शेख, महमद हनीफ नजीर शेख या ८ नाही),निसार नाजिर अहमद शेख,हसनिमय राज सानप,नगर अर्बन बँकेच्या गुलमोहोर रोड शाखेचे शाखाधिकारी(नाव दिलेले पोलीसांनी या फिर्यादीनुसार डॉ.शशिकात लाड,सुवर्णा लाड,भाऊसाहेब काडेकर,भीम ठाण्यात । फयाद दाखल कली आहें. कातेंवील व युवकाच्या समस्या सोडविल्या जाणार त्यानतर आता युवक काँग्रेसची जबाबदारी शाखाचे उद्घाटन करण्यात आले आहे शहरी भागातील सर्वसामान्य जनतेच्या माध्यामतून ग्रामीण भागातील तसेच असून समाजासाठी विधायक असे काम उघडल्या जाणार आहे. याशाखाच्या मळाल्यानतर ५ हजाराहून अधिक शाख प्रदेशांध्यक्ष असतांना ८०० विद्यालयीन

ক্ষ

फिल्मसिटी मीडि लिमिटेड H कपनीची फसवणुक केली

**AYOKI MERCHANTILE LIMITED** Regd. Office: Laxmi Commercial Centre, Room No 405 CIN. L17420MH1985PLC034972

4 3

आहे की, कंपनीचे गोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार ११ है वे इतर लागू तरद्विनुसार वेथे सूचना देण्यात यंत सेबी (क्रिस्टिंग ऑब्क्रिगेशन्स ऑण्ड डिस्बलोजर ऑगस्ट, २०१७ रोजी दु.४.००वा. ३० जुन, २०१७ रिकायसमेंट्स) रेम्बुलेशन्स २०१५ च्या नियम २९. CIN: 129130MH1995PLC249667 नेंदणीकृत कार्यालयः १२९, बी अन्सा इहस्ट्रियल इस्टेट, साकीविद्यार रोड, साब्दीनाका, अभरी (पू.), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००७२. (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, on Friday, the 11th day of August, 2017 at 12.30 P. M. at 103A, S. N. Pursuant to Regulation 47 of SEBI Banerjee Road, Kolkata - 700 014 Ayoki Merchantile Ltd, will be held Meeting of the Board of Directors of notice is hereby given that ४०००५३. दूर:०२२-६७०७७

सिद्धिवेनायक प्लाझा, ३रा म नोदणीकृत कार्यालयः ए-९,

ओशिवरा, अंधेरी (प.), मुंबह प्लॉट क्र. बी-३१, लिंक रोव

नेकॉम लिमिटेड

फेक्स: ०२२-६७०७७४५

(पूर्व), गुंबई-४०००६३

डोटस कॉपीरेट पार्क

क मा क : एम . एच . ०३/

५६०२ जहः न ९०/इ/३२/एआर

06/08/2020.

रिक्षा

दिवशी झाला. माझ्या पतिचे रिक्षा

पती कै. पोपट अप्पाजी कदम

कळविण्यात येते

35

दिनाक २६/०२/२०१६ या

जाहीर सूत्रना

एरिस इंटरनेशनल लिमिटेड

4th Fir, Senapati Bapat Marg, Dadar(w), Mumbai 400028

Email: ayokimerchantile@gmail.com

थापुढे विशिष्ट न्यर्क्सीसाठी व वरील कारणास्तव कंपनीची स्थापार खिडकी कुपवार, ९ जुन, २०१७ विचारात होणे थाकरिता कपनीच्या संचालक महळाची राजी संगलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिशित 1.To Consider the audited financial nter alia result of the Company for the quarter and year ending June 30.

2.Any other matters with the permission of the Chairman.

कायोलय, घाटकोपर, मुंबई येथे आपली केली आहे. तरी कुणालाही आपत्ती किंवा

पासून मंगळवार, १५ जून, २०१७ (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी पर्यंत बंद ठेवण्यात येईस.

एरिस इंटरनॅशनल लिबिटेडकरित

हरकत असेल तर १५ दिवसात आर.टी.ओ.

माझ्या नावावर करण्यासाठी क्षेत्रीय व शशिकला पोपट कदम

कार्यालयीन अनेक संबंधितांना विनंती

HAN SIMIL MIS.

पत्ता:- बगारं चाळ, गोळीबार रोड, गणेश प्राथी:- शशिकला पोपट कदम

मदान, शातीनगर, घाटकोपर (पू) मुंबई-८

विनाकः ५.८.२०१७

व्ययस्थापकीय सचालक

ठिकाणः मुंबई पवनकुमार श्रीगोपाल तिबरेवाल

Place: Mumbai For Ayoki Merchantile Limited GL Kundu

Compliance Officer DIN - 03413917

CIN:L99999MH1994PLC07

com

india.com

E-mail: filmcitymedia@gmail. Website: www.filmcitymedia.c

२९ नुसार येथे सूचना देण्यात येत डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता

की, ३० जून, २०१७ रोजी संपल ा आंख विश्वकोज्य रिकायपरेट्स) सान येथ सूचना वैष्यात या आहे पि पविज्ञोक्त अव्यागाची प्रत यासा पुले पो याजरिता कंपनीचे नीत्मीकृत महळानी समा होणार आहे. w.nseindia.com न कंपनीचे कोड ऑफ कन्डसट च्याकरिना कंपनीचे शेअर्स मध्ये

जाहार सूचना

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ३७६ अन्वये व्यवसाय परवान शॉप नं. १, साई प्रेम सोसा., प्लॉट नं. १६, सेक्टर २१, नेरूळ, नवी महानगरपालिका परवाना विभागाकडे विनंती अर्ज केला असून खालील नसूद थी. अजय रविद्रनाथ चौधरी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम केलेल्या पत्यावर/जागेत 'फास्ट फूड'चा व्यवसाय सुरू करणार आहे. ३७६ अन्वये मी, 'मे. जॉय'' व्यवसाय परवाना मिळणेकरिता नवी मुंबई

मागविष्यासाठी ही जाहीर सूचना देण्यात येत आहे. ज्या नागरिकाना याबाबत तथापि, परवाना देण्यापुर्वी त्याबाबत नागरिकांकडुन हरकती/सूचना हरकत/सूचना लेखी स्वरुपात ही जाहीर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ०७ कोणतीही हरकत/सूचना सादर करावधाची असेल त्या नागरिकांनी आपली

नवीन मुख्यालय इमारत, शुखंड क्रमांक ०१ व ०२. पामबीच जंक्शन, मेक्टर-दिवसाच्या आत परवाना विभाग, तळमजला, नवी मुंबई महानगरपालिका,

पनाच इनोव्हेशन्स सिमिटेड

PHOTOQUIP INDIA LIMITED ||तिमाहीकरिता अलेखापरिक्षित विर

Date: 04.08.2017